

केंद्र शासनाच्या "निवासी शाळा" योजनेनुसार एकलव्य निवासी शाळा सुरु करणे, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध व वेतनश्रेणी/मानधन निश्चित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: शाआशा-२०१३/ प्र. क्र. ६८२/का-१३  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई:- ४०० ३२.  
दिनांक :- ०७ मे, २०१५.

**वाचा :-**

- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक १०००/ प्र.क्र. ४८/का- १३, दिनांक ११ सप्टेंबर २०००.
- २) संचालक, भारत सरकार, जनजाती कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक १४०२०/४/२००९/एसजी-१, दिनांक ११/०६/२०१०.
- ३) अवर सचिव, जनजाती कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र इंग्रजी क्रमांक F.No.११०१५ / १६ (१४)/२०१४-SG-1, दिनांक १९/०९/२०१४.

**प्रस्तावना :-**

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतुने नवव्या पंचवार्षिक योजनेत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अन्वये वितरीत होणाऱ्या निधीतून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयानुसार राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रात पहिल्या टप्प्यात सन २०००-०१ पासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १) नाशिक (नाशिक) २) कांबळगाव (ठाणे) ३) चिखलदरा (अमरावती) ४) खैरीपरसोडा (नागपूर) येथे इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत वर्ग असलेल्या एकलव्य निवासी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सदर शाळांसाठी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी व त्यांची वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार आदिवासी / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी सात एकलव्य निवासी शाळा नव्याने सुरु करणे, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक तत्वानुसार भारतीय संविधानाच्या २७५ (१) अन्वये केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानाची रक्कम व महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक या संस्थेच्या दिनांक १ ऑक्टोबर २०१४ च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीतील केलेले ठराव लक्षात घेऊन एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध व शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन / मानधन तसेच कर्मचाऱ्यांच्या नेमणूका यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

१. केंद्र शासनाच्या निवासी शाळा योजनेनुसार सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून खालील ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत एकलव्य निवासी शाळा सुरु करण्यास शासन मंजूरी देत आहे:-

- १) पिंप्रीसद्रोदीन, ता. इगतपूरी जि. नाशिक
- २) नंदुरबार, ता. जि. नंदुरबार
- ३) बोरगाव, ता. देवरी, जि. गोंदिया
- ४) तुमरगुंडा, ता. एटापल्ली जि. गडचिरोली .

२. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या मंजूरीस अनुसरून सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून खालील ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

- १) शेंडगांव ( भातसानगर ), ता. शहापूर, जि. ठाणे.
- २) अजमेर सौंदाने, ता. सटाणा, जि. नाशिक
- ३) मावेशी ( राजूर ) , ता. अकोले, जि. अहमदनगर.

सदर सर्व शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, नवी दिल्ली यांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल.

### ३. विद्यार्थी सुविधा:-

- अ) एकलव्य निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्णपणे मोफत देण्यात येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच निवास, अंथरूण-पांघरूण, भोजन, गणवेश, पाठयपुस्तके, वहया व शैक्षणिक साहित्य इत्यादि सुविधा मोफत देण्यात येतील.
- आ) विद्यार्थी अष्टपैलू व्हावेत म्हणून शिक्षणाबरोबर खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण आणि इतर विशेष पाठ्येतर कार्यक्रम ( एकस्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज् ) यांना पुरेसा वेळ मिळेल अशाप्रकारे या शाळांचे वेळापत्रक तयार करण्यात येईल.

### ४. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया:-

- अ) सदर निवासी शाळा इयत्ता ६ वी च्या वर्गापासून सुरु करण्यात येतील. प्रत्येक एकलव्य निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ वी चे वर्ग असतील. इयत्ता ५ वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेवून त्यामधून गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येईल. प्रत्येक एकलव्य निवासी शाळेत मुला- मुलींची संख्या शक्यतोवर समान ठेवण्यासाठी ३० मुले व ३० मुली अशा एकूण ६० विद्यार्थ्यांना इयत्ता ६वी च्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.
- आ) प्रवेश देताना आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच प्रत्येक एकलव्य निवासी शाळेमध्ये आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ०५ जागा राखीव ठेवण्यात येतील. अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी ०३ टक्के जागा राखून ठेवण्यात येतील.
- इ) इयत्ता ७ वी च्या वर्गाची ६० एवढी प्रवेश क्षमता पूर्ण होत नसेल तर शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील इयत्ता ६ वी च्या वर्गातील हुशार आदिवासी विद्यार्थ्यांची अपर आयुक्त / प्रकल्प अधिकारी व संबंधित प्राचार्य यांच्या त्रिसदस्य समितीमार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन गुणानुक्रमानुसार रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
- ई) प्रामुख्याने ज्या अनुसूचित / आदिम जमातीच्या पालकांचे वार्षिक सरासरी उत्पन्न रूपये एक लाखापेक्षा ( रू. १,००,०००/- पेक्षा ) कमी आहे, अशाच पालकांच्या पाल्यांना प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येईल.
- उ) या व्यतिरिक्त या निवासी शाळांमधील कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांनासुद्धा बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश देण्यात येईल. तथापि, एकूण कर्मचाऱ्यांच्या मुलांची

एकूण संख्या १० पर्यंतच मर्यादित राहिल. या बहिस्थ विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत दिल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा अनुज्ञेय राहणार नाहीत.

**५. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्या, त्यांची नियुक्ती व त्यांची वेतनश्रेणी :-**

- (१) प्रत्येक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिशिष्ट-ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रति शाळा १८ प्रमाणे पदे मंजूर करण्यात येत आहेत. शिक्षक / शिक्षकेतर पदांचा हाच आकृतीबंध या पुर्वी सुरु झालेल्या ४ एकलव्य निवासी शाळेसाठीही लागू करण्यात येत आहे. नविन शाळांमध्ये सदरची पदे नैसर्गिक वर्ग वाढीनुसार परिशिष्ट- अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे टप्याटप्याने भरण्यात येतील.
- (२) नविन शाळांमध्ये परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेली पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, क्रीडा शिक्षक नि विषय अध्यापक ही पदे नेमणूकीच्या दिनांकापासून प्रथम तीन वर्षासाठी त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रतिमहा एकत्रित मानधनावर विहित कार्यपद्धतीनुसार भरण्यात येतील.
- (३) प्राचार्य हे पद सेवा जेष्ठता व कार्यक्षमता यानुसार अन्य शाळांमधील नियमित पदवीधर शिक्षकांमधून निवड प्रक्रीयेद्वारे भरण्यात येईल.
- (४) पुरुष अधिक्षक, स्त्री अधिक्षिका कम् नर्स, कनिष्ठ लिपिक कम् कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर ही पदे ११ महिन्याच्या करारावर व परिशिष्ट अ मध्ये पदनिहाय दर्शविलेल्या मानधनानुसार मानधन तत्वावर भरण्यात येतील. तथापि, दिनांक १ नोव्हेंबर २०११ पूर्वी संस्थेत कार्यरत असलेल्या या संवर्गातील ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जात आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या नेमणूका यापुढेही पदनिहाय वेतनश्रेणीनुसार सुरु ठेवण्यात येतील. तसेच एकत्रित मानधन तत्वावर नेमलेल्या व ज्यांना दि. ०१-११-२०१४ रोजी तीन किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल अशा शिक्षक कर्मचा-यांना या दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करण्यात येईल. वेतनश्रेणीवरील शिक्षक कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी व ग्रेड पे नुसार मुळ वेतन निश्चिती करण्यात येईल.
- (५) मानधन तत्वावर नियुक्त केलेल्या ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा दि.०१-११-२०१४ रोजी तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक सेवा कालावधी होत आहे त्यांच्या शैक्षणिक कामाचे आदिवासी विकास आयुक्तालयातील उपआयुक्त (शिक्षण ) यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या शाळा तपासणी पथकामार्फत मूल्यमापन करण्यात येईल व ज्यांचे काम समाधानकारक असल्याचे आढळून येईल अशा कर्मचाऱ्यांना संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयानुसार परिशिष्ट-ब मध्ये दर्शविण्यात आलेली पदनिहाय वेतनश्रेणी अनुज्ञेय राहिल. त्याचप्रमाणे दि. ०१-११-२०१४ नंतर सेवा कालावधी ३ वर्षांचा होणा-या कर्मचा-यांच्या कामांचे मूल्यमापन तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याच्या तारखेनंतर करण्यात येईल.

- (६) एकलव्य निवासी शाळा या पूर्णपणे निवासी शाळा असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेतील उपलब्ध असलेल्या निवासस्थानातच राहाणे बंधनकारक राहिल.
- (७) या निवासी शाळांमध्ये प्राचार्य, पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हे उच्च प्रतिभाषाली असणे आवश्यक आहे.
- (८) संदर्भ क्रमांक १ येथिल दिनांक ११ सप्टेंर २००० च्या शासन निर्णयातील क्रीडा शिक्षक, गृहप्रमुख, स्त्री - अधिका, , स्टाफ नर्स व प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे व्यपगत करण्यात येत असून त्याऐवजी अनुक्रमे क्रीडा शिक्षक नि विषय अध्यापक, पुरुष अधिका, स्त्री अधिका कम नर्स व प्रयोगशाळा परिचर अशी सुधारीत पदे निर्माण करण्यात येत आहेत. या अनुषंगाने सध्या कार्यरत असलेल्या क्रीडा शिक्षकांना यापुढे क्रीडा शिक्षकाचे काम करून स्थानिक प्राचार्यांच्या निर्देशानुसार शालेय विषय अध्यापनाचेही काम करावे लागेल. गृहप्रमुख पदावरील कर्मचाऱ्यांना यापुढे पुरुष अधिका पदाची कामे करावी लागतील. स्त्री - अधिका व स्टाफ नर्स या वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना यापुढे स्त्री-अधिका कम नर्स या पदावर स्त्री अधिकाच्या कामासह शालेय विद्यार्थीनींच्या आरोग्य व वैद्यकीय सेवा विषयक काम करावे लागेल. तसेच सध्या प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रयोगशाळा परिचर या पदावर काम करावे लागेल.
- (९) केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान व निवासी शाळेचे स्वरूप विचारात घेवून घरभाडेभत्ता, वाहतूक भत्ता, प्रोत्साहन भत्ता किंवा अन्य कोणतेही आर्थिक लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत. एकलव्य निवासी शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती नेमणूक प्रथमपासूनच वेतनश्रेणीवर करण्यात आली आहे किंवा संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयानुसार ज्या दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देय असलेले मुळ वेतन व त्यावर अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता असे एकूण वेतन सहाय्या वेतन आयोगानुसार देय राहिल. मानधनावरील पद निहाय नियुक्त कर्मचाऱ्यांना निश्चित केलेले एकत्रित मानधन देण्यात येईल. त्यांना कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाहीत.
- (१०) भारतीय संविधानाच्या २७५ (१) अन्वये "एकलव्य निवासी शाळा " या योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान विचारात घेवून संस्थेच्या एकलव्य निवासी शाळेतील कोणाही कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, गटविमा, अंशदान निवृत्ती वेतन योजना तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन, मृत्यू-नि-सेवा उपदान यासह अन्य कोणतेही आर्थिक लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
- (११) संस्थेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क सांगता येणार नाही या अटीच्या अधिन राहून प्रत्येक एकलव्य निवासी शाळेत शिपाई व चौकीदार ही चतुर्थश्रेणी सेवकांची पदे आदिवासी महिला बचत गटामार्फत ११ महिन्यांच्या करारावर परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील.

(१२) सर्व एकलव्य शाळांमधील सफाईचे काम बाह्य संस्थांमार्फत निविदा मागवून करण्यात येईल. यामध्ये स्थानिक बचतगटांना प्राधान्य राहिल.

**६. शाळा व्यवस्थापन:-**

(१) एकलव्य निवासी शाळा सुरू करणे, त्यांचे परिरक्षण व व्यवस्थापन करणे यासाठी यापूर्वी महाराष्ट्र ट्रायबल पब्लीक स्कूल सोसायटी नाशिक या संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. सदर संस्थेची रचना खालीलप्रमाणे राहिल:-

अ.क्र.	सदस्य	पदनाम
१	प्रधान सचिव/सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई	अध्यक्ष
२	आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक	सदस्य सचिव
३	सचिव, वित्त विभाग अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेला उपसचिव यांच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी	सदस्य
४	सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेला अधिकारी	सदस्य
५	शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.	सदस्य
६	संस्थेच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले अपर आयुक्त आदिवासी विकास	सदस्य
७	संस्थेच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले अपर आयुक्त आदिवासी विकास	सदस्य
८	केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यांनी नामनिर्देशित केलेला अधिकारी	सदस्य
९	एन.सी.ई. आर. टी. नवी दिल्ली या संस्थेचा प्रतिनिधी	सदस्य
१०	संस्थेच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेला महाराष्ट्र राज्यातील शिक्षणतज्ञ	सदस्य
११	संस्थेच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेला महाराष्ट्र राज्यातील शिक्षणतज्ञ	सदस्य
१२	संस्थेच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेला महाराष्ट्र राज्यातील एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूल या निवासी शाळेचे एक प्राचार्य	सदस्य

(२) संस्थेची व्यवस्थापकीय समिती निवासी शाळेच्या व्यवस्थापनेसाठी संस्थेच्या बायलॉजमधील शक्तींचा वापर करील. वित्तीय व्यवस्थापन, शाळांचे ठिकाण, विद्यार्थ्यांची निवड आणि या शाळांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी धोरण निश्चित करण्यास संस्था जबाबदार राहिल. संस्थेचे अध्यक्ष व सदस्य हे या निवासी शाळा संस्थेच्या बायलॉजमध्ये व मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करतील.

(३) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक यांनी यापुढे दरवर्षी वरील निवासी शाळांच्या नैसर्गिक वर्गवाढीस मान्यता देतील.

(४) संस्था बायलॉजमध्ये योग्य ती तरतूद करून विविध व्यक्ती, उद्योग, संस्था, व्यावसायिक आणि शासन इत्यादिकडून देणग्या किंवा अनुदान स्वीकारण्यास पात्र राहिल.

(५) संस्थेचे सदस्य-सचिव तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी मंजूर पदांपैकी रिक्त पदे विहित कार्यपद्धतीनुसार वेळोवेळी भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करतील.

(६) सदरच्या शासन निर्णयातील तरतूदी या पुर्वी सुरु झालेल्या, या आदेशान्वये सुरु होणा-या व यापुढे सुरु होणा-या सर्व शाळासांठी लागू राहिल.

(७) या शाळांचा खर्च भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अन्वये केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून भागविण्यात येईल. सदर खर्च मागणी क्रमांक टि-५, २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना - ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण- २७७- शिक्षण - (४) आश्रमशाळा समूह( डी.) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अन्वये केंद्रिय सहाय्य (२२२५ २५८७) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

७. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१५०५०७१४५४३९७९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( नवनाथ वाठ )

कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग.

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक . ( ५ प्रती )
२. अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर
३. महालेखापाल ( लेखा परिक्षा ) / ( लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र- १, मंबई .
४. महालेखापाल ( लेखा परिक्षा ) / ( लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र- २, नागपूर.
५. प्रकल्प अधिकारी (सर्व), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
६. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
७. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
८. जिल्हाधिकारी, नाशिक, नंदूरबार, गोंदिया, गडचिरोली.
९. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक व माध्यमिक ) जिल्हा परिषद, नाशिक / नंदूरबार/ गोंदिया/ गडचिरोली.
१०. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
११. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक / नंदूरबार / गोंदिया / गडचिरोली/ठाणे/ अहमदनगर.

१२. तालुका कोषागार अधिकारी, ता. इगतपुरी, जि. नाशिक.
१३. तालुका कोषागार अधिकारी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.
१४. तालुका कोषागार अधिकारी, ता. देवरी, जि. गोंदिया.
१५. तालुका कोषागार अधिकारी, ता. शहापूर, जि. ठाणे.
१६. तालुका कोषागार अधिकारी, ता. अकोले, जि. अहमदनगर.
१७. शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
१८. वित्त विभाग ( व्यय-११ / अर्थ-१७ ) मंत्रालय, मुंबई.
१९. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. सचिव, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
२१. संचालक, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
२२. कार्यासन-१५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई:- ३२.  
( सेवाप्रवेश नियमांना मंजूरी देण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात )
२३. कार्यासन- १९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२४. सर्व उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय,  
मुंबई- ४०००३२.
२५. निवड नस्ती ( का.१३ ), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

परिशिष्ट- अ

( इयत्ता ६ वी ते १२ वी च्या वर्गासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग )

राज्यात आदिवासी क्षेत्रात नव्याने सुरु करावयाच्या प्रत्येक एकलव्य निवासी शाळेसाठी नैसर्गिक वर्गवाढीनुसार व इयत्ता निहाय टप्याटप्याने आवश्यक असलेले पदनिहाय कर्मचारी.

अ. क्र.	पदनाम	शैक्षणिक पात्रता	प्रतिमहा एकत्रित मानधन (रूपये)	प्रत्येक प. स्कूलमधील इयत्ता निहाय व वर्षनिहाय आवश्यक कर्मचारी वर्ग								एकूण
				६वी	७ वी	८ वी	९ वी	१० वी	११ वी	१२ वी		
	शिक्षक वर्ग											
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	
१	प्राचार्य	M.A./M.Sc B.Ed	रु.२५,०००/-	१	-	-	-	-	-	-	-	१
२	पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक	M.A./M.Sc B.Ed.	रु.२०,०००/-	-	-	१	१	२	२	-	-	६
३	प्रशिक्षित पदवीधर शिक्षक	B.A./B.Sc B.Ed.	रु.१५,०००/-	१	२	२	१	-	-	-	-	६
४	क्रीडा शिक्षक नि.विषय अध्यापक	B.A/ B.Sc B.P.Ed. व B.Ed.	रु.१५,०००/-	१	-	-	-	-	-	-	-	१
५	अधिक्षक (पुरुष) (प्रशिक्षित पदवीधर)	B.A/ B.Sc B.Ed.	रु.१५,०००/-	१	-	-	-	-	-	-	-	१
६	स्त्री अधिक्षिका कम् नर्स प्रशिक्षित पदवीधर	B.A/ B.Sc B.Ed.	रु.१५,०००/-	१	-	-	-	-	-	-	-	१
७	कनिष्ठ लिपिक कम कॉंप्युटर ऑपरेटर	इ. १२ वी परीक्षा उत्तीर्ण मराठी टाईपिंग - ३० p.m इंग्रजी	रु.१०,०००/-	१	-	-	-	-	-	-	-	१



		टाईपिंग ४० p.m. MS - CIT उत्तीर्ण									
८	प्रयोगशाळा परिचर	इ. १२ वी ( विज्ञान ) उत्तीर्ण	रु.७,०००/-	-	-	१	-	-	-	-	१
			एकूण	६	२	४	२	२	२	-	१८
आदिवासी महिला बचत गटामार्फत कंत्राटी पद्धतीने मानधनावर नेमणूक करावयाचे चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेले मानधन											
१	शिपाई	इ. ७ वी उत्तीर्ण	रु.४,५००/-	१	-	-	-	-	-	-	०१
२	चौकीदार	इ. ७ वी उत्तीर्ण	रु.४,५००/-	१	-	-	-	-	-	-	०१

परिशिष्ट - ब

मानधन तत्वावरिल परिविक्षा कालावधीतील सलग ०३ वर्षाची सेवा समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर संस्थेच्या मान्यतेने लागू करण्यात येणारी पदनिहाय वेतनश्रेणी व मंजूर पटसंख्या.

अ. क्र.	पदनाम	पद संख्या	पदनिहाय वेतनश्रेणी रूपये	ग्रेड पे
१	२	३	४	५
१	प्राचार्य	०१	९३०० - ३४८००	४८००
२	पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक	०६	९३०० - ३४८००	४६००
३	प्रशिक्षित पदवीधर शिक्षक	०६	९३०० - ३४८००	४३००
४	क्रिडा शिक्षक नि विषय अध्यापक	०१	५२०० - २०२००	२८००
५	अधिक्षक ( पुरुष ) प्रशिक्षित पदवीधर	०१	५२०० - २०२००	२८००
६	स्त्री अधिक्षक कम् -नर्स (प्रशिक्षित पदवीधर )	०१	५२०० - २०२००	२८००
७	कनिष्ठ लिपिक कम् कंप्युटर ऑपरेटर	०१	५२०० - २०२००	१९००
८	प्रयोगशाळा परिचर	०१	४४४० - ७४४०	१३००